

**दि हायकोर्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड,**  
**मुंबई-४०० ०३२.**

**सभासद कल्याण निधी नियमावली**

७७व्या वार्षिक सर्वसाधारण सभेने दि. १० ऑगस्ट २००७ रोजी सभासद कल्याण निधी उभारणीच्या प्रस्तावास मंजूरी दिली होती व त्या मध्येतील ठागानुसार सभासद कल्याण निधीचे शाखाचिक नियम समत झाले होते. परतु आता त्यात पुरेश रकमेची भर पडलेली आहे त्यामुळे सभासद कल्याण निधीची यापुढील उभारणी, गुंतवणूक, विनियोग, आदिसंबंधी सर्वकाय नियम करणे आवश्यक झालेले आहे. यास्तव सभासद कल्याण निधीचावत सधारित नियमावली खालील प्रमाणे तयार करण्यात येत आहे.

- १) या नियमाम दि हायकोर्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, मुंबई, सभासद कल्याण निधीचे नियम असे संबोधावे.
- २) अ) ज्या दिवशी उग्न-नियंथक, महागाढ राज्य सहकारी संस्था, मुंबई, हे या नियमाना मंजूरी दिल्याचे दि हायकोर्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, मुंबई, या संस्थेस कल्पितील त्यानंतर कार्यकारी मंडळ जी तारीख नक्की करेल त्या दिवसापासून खालील नियम अंमलात येतील.
- ब) दि हायकोर्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, मुंबई, असा प्रत्येक वेळी उल्लेख न करता सोयीच्या दृष्टीने संस्था असा यापुढे उल्लेख केला जाईल.
- क) पनव्यांन्या ज्या सभासदाने आपल्या सभासदत्वाबे १ वर्ष पुर्ण केलेले असेल असा सभासद, सभासद कल्याण निधीचा लाभार्थी असेल
- ड) सदर निधीच्या व्यवस्थापनासाठी संचालक मंडळ कार्यवाहाच्या अध्यक्षतेखाली एकूण तीन व्यक्तींची सभासद कल्याण निधी समितीवर नेमणूक करेल. सभासद कल्याण निधी समितीचा कार्यकाळ सदाळक मंडळप्रमाणे सहील तथापि पदसिद्ध अध्यक्ष व्यतिरिक्त इतर २ सभासदांचा कालावधी त्याच्या नेमणूकीपासून १ वर्षांना राहिल.

**३) निधीचा उद्देश -**

- अ) सभासदाना आर्थिक बचत करण्याची तसेच सेवाभाव सहानुभूती व सहकाराची भावना बांधीस लागावी म्हणून उल्लेजन देणे
- ब) सभासदाला त्याच्या / तिच्या अथवा सभासदाच्या कुटुंबियाच्या आजाग्रयानात तातडीची आर्थिक मदत मिळावी म्हणून.
- क) सभासद निवृत झाल्यानंतर एक रकमी आर्थिक सहाय्य करणे.
- ड) सभासदांच्या मुलांच्या शैक्षणिक गरजेकरिता उपलब्ध निधीचा विचार करून आर्थिक सहाय्य करणे.
- इ) गृणात, अणगत्व घेऊन आर्थिक प्राणी करण्यास असमर्थ ठरल्यास त्याला / तिला कल्याणकाऱी दृष्टीकोनातून अर्थ सहाय्य करणे
- ऊ) सभासदास विकसित व प्रगत ज्ञान मिळाल्यासाठी आर्थिक सहाय्य करून उल्लेजन देणे
- ग) सभासदाच्या मनोरंजनासाठी तसेच त्याची शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडात्वक व बौद्धीक पातळी उनविषयासाठी विविध उपक्रम संबंधित.
- ह) सहकार चळवळीचे महत्त्व कळवे म्हणून सहकार प्रशिक्षण शिवीर आयोजित करणे

**४) सभासद कल्याण निधीची उभारणी किंवा निर्मिती -**

- अ) आपल्या संस्थेम ठरवाऱ्या होणाऱ्या नप्याची वाटणी करताना किंवा वार्षिक लालेवद करताना सभासद कल्याण निधीपोटी तरतुद केली जाईल.
- ब) देणगीद्वारे सभासद कल्याण निधीची उभारणी केली जाईल.
- क) संम्बेद्या सभासदाना मिळाल्या मासिक पगागतून दरमळा रु. २०/- एप्टी रुक्कम या निधीसाठी घेतसी जाईल. व यांपेक्षा अधिक रुक्कम व्यावयाची असल्यास सर्वसाधारण सभेची मंजूरी घेण्यात येईल.
- ड) उपरुक्तम (क) नुसार ठरविलेली मासिक वर्गणी नियमितपणे देणे प्रत्येक सभासदावर वंभनकारक राहील. अशी भरलेली रुक्कम कोणत्याही परिस्थितीत परत केली जाणार नाही.
- इ) सभासद कल्याण निधीची मासिक वर्गणी जर सभासदाने सलग किंवा अशून-मधून ६महिने न भरलेली अथवा त्याच्या पगारातून काढून न आलेली आढळल्यास असा सभासद सदर निधीतून मिळाल्या सवलतीस व फायद्यास पात्र राहणार नाही. मात्र अशी शक्तीत रुक्कम त्यावरील २५% दंड रकमेसहित एक रकमी भरल्यास तो सर्व सवलती व फायदे मिळाल्यास पात्र राहिल. जर सभासदाकडून सभासद कल्याण निधीची वर्गणी भरण्यास सवत टोन वर्षे हलगार्जीपणा होत आहे असे आढळल्यास त्याचे सभासद कल्याण निधीचे सभासदत्व आयोआप रद्द घेईल.
- फ) लाभार्थी अभ्यव भंवधित सभासद कल्याण निधीचे सभासदत्व आयोआप रद्द घेईल.
- ५) गुंतवणूक — महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा व त्यातील नियमप्रमाणे सभासद कल्याण निधीची गुंतवणूक करण्यात घेईल.

**सुधारित →**

**नियमावली ३ वर**

६) निवियोग — सभासद कल्याण निधीचा निवियोग खालीलप्रमाणे करण्यात येईल.

१) सभासदाना तसेच त्याच्या मुलाना शाळेय, विद्यालयीन, महाविद्यालयीन तसेच पदविका परिषद उनीं झाल्यावदल गुणवत्तेनुसार पारितेपिके टेण्यात येतील.

← २) सभासदांकीता विविध उपक्रम गोविण्यासाठी या निधीतून खर्च करता येईल.

३) सभासद, त्याची पत्नी, तिचे पती, त्याच्यावर संपूर्णत: अवलंबून असलेली मुळे आणि सभासदांबरोबर गहत असलेले आणि त्याच्यावर संपूर्णत: अवलंबून असलेले त्याचे/तिचे आई—वडिल—बहिण आजारी पडल्यास त्याच्या आजारपणाच्या उपचारासाठी सभासदास रूपये ५०००/- किंवा आजारपणावर प्रत्यक्ष झालेला खर्च यापैकी जी कमी असेल ती रक्कम ना परतावा वैद्यकीय मदत म्हणून दिली जाईल. अशी मदत सभासदास खालील अटी व शर्तीचे अधीन गहन व सभासदाने त्याचे पालन केल्यावरच मिळू शकेल.

अ) सभासदाने वैद्यकीय मदत मिळण्यासाठी सम्येस लेखी अर्ज सादर केला पाहिजे.

ब) सभासद किंवा सभासदाच्या कुटुंबातील वैद्यकीय मदत मिळण्यास पाच अशा व्यक्तींने रूग्णालयात मलग २४ तास वापतव्य झालेले असेले पाहिजे. अशा व्यक्तीस रूग्णालयातून घरी सोडल्यास रूग्णालयाचा त्याबाबतवा याचला (डिस्ट्राई कार्ड, रूग्णालयाचे बिल व रिसिप्ट, डॉक्टरगांच्या औषधपांसह औषधांची बिले) रूग्णास डिस्ट्राई दिल्यापासून पंथरा दिवसाच्या आत सभासदाने लेखी अर्जसह संस्थेस सादर केले पाहिजेत. तिचे आलेल्या अर्जाचा कोणत्याही परिस्थितीत विचार केला जाणार नाही. अशी कागदपत्रे सादर केल्यानंतर त्याची तपासणी करून केलेल्या मागणीच्या खरेण्यावटदूल सभासद कल्याण निधी समितीला खात्री झाल्यानंतरच वैद्यकीय मदतीची रक्कम दिली जाईल. सभासद कल्याण निधी समितीला आवश्यक अशी अधिक कागदपत्रे मागण्याचा अधिकार राहिल समाधानकारक कागदपत्रे नसल्यास मदत दिली जाणार नाही. सभासद रूग्णालयात असता त्याचे/तिचे अकाली निधन झाल्यास त्याची/तिची नामनिर्देशित व्यक्ती यावाबनच्या अटीस अधीन गहन वैद्यकीय मदत मिळण्यास पाच असेल.

क) सभासदास त्याच्या कुटुंबातील वैद्यकीय मदतीस पाच अशा व्यक्तीस वैद्यकीय उपचारासाठी मदत हवी असल्यास त्याबाबतचा अर्ज सभासदाने स्वतःच्या सहीने संस्थेकडे सादर केला पाहिजे. अशा अर्जात सादर व्यक्ती, (पती/पत्नी सोडून) सभासदावर पूर्णपणे अवलंबून आहे अशा विधानाचा माप्त उल्लेख असेल पाहिजे. अमा उल्लेख नसल्यास अशा व्यक्तीच्या उपचाराकीता मदत दिली जाणार नाही. असे केलेले विचान खोटे ऑही असे आढळल्यास दिलेल्या वैद्यकीय मदतीची रक्कम सभासदास पुर्वसुचना देऊन त्याच्या पगागानुन ५ म्मास दृश्यात वसूल केली जाईल. अशी रक्कम कापून घेण्यास सभासदाची मजूरी आहे असे गृहित शरले जाईल.

द) वैद्यकीय मदतीची अर्जात सभासदाने वैद्यकीय मदतीबद्दलच्या अटी व शर्ती त्याच्यावर वंथनकारक आहेत असे वधम लिहून टिले पाहिजे.

इ) प्रसूतिसाठी वैद्यकीय मदत दिली जाणार नाही. मात्र अशी प्रसूति सिंडिगियन शास्त्रक्रियेने झाली असेल आणि डिस्ट्राई काडत तसा माप्त उल्लेख असेल तरच वैद्यकीय मदत दिली जाईल.

ई) सभासद किंवा त्याच्या/तिच्या ६ (३) मध्ये उल्लेखिलेल्या त्याच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीस नियम ६ (३) अन्येस मदत दिली गेली असेल त्या दिवसापासून पाच वर्षे पूर्ण होईपर्यंत सभासद किंवा ६ (३) मध्ये उल्लेखिलेली सभासदाच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती अशी मदत मिळण्यास पाच राहणार नाही.

४) ज्या सभासदाने आपल्या सलग/नियमित सभासदत्वाची पुढील विहित वर्ष पूर्ण केली असतील असा सभासद नियत वयोमानानुसार अथवा स्वेच्छानिवृत्त झाल्यास त्यास सभासद कल्याण निधीतून पुढीलप्रमाणे—  
१००० रुपयांत भांडेशांदार रक्कम टेण्यात येईल

१) सभासदत्वाची — १५ वर्षे पूर्ण — रु. ५०००/-

२) सभासदत्वाची — २० वर्षे पूर्ण — रु. ७५००/-

५) सभासदाच्या मनोरेजनासाठी तसेच त्याची शैक्षणिक, सास्कृतिक व यौविद्यक पातळी उचावण्याचा दृष्टीने ग्रंथमयिहालय स्थापन करणे तसेच महली, व्याख्याने, कथाकथने, कवी समझने, प्रवचने आणि तत्त्वम् कार्यक्रम आयोजित करण्यात येऊन त्यावरील खर्च सभासद कल्याण निधीतून पुढीलप्रमाणे.

६) सभासद कल्याण निधी समितीकडून प्रिफार्स/प्रस्ताव प्राप्त झाल्यावर उपलब्ध निधीचा व उद्देश्याचा विनार करून योजनेनुसार दृश्याच्या अर्थिक मदतीमध्ये वाढ किंवा कमी करणे यावाबतचे अधिकार संचालक मङ्गलस असेल.

७) सभासद कल्याण निधी मितीकडून शिफारस/प्रस्ताव प्राप्त झाल्यावर ज्या उद्दिष्टासाठी सभासद कल्याण निधीतून खर्च करावयाचा असेल अशा कोणत्याही उद्दिष्टासाठी तातडीने खर्च करावयाचा झाल्यास तसा खर्च करण्याचे अधिकार अध्यय आणि सचिव किंवा खुलिनदार यांम गहतील. मात्र अशा खर्च केल्यापासून एक महिन्याच्या आत कार्यकारी मङ्गलाची या खर्चास संमती ऐपे वंथनकारक राहिल.

८) सभासद कल्याण निधी समितीकडून शिफारस/प्रस्ताव प्राप्त झाल्यावर या निधीसाठी जर काही रक्कम कमी पडत असेल तर संचालक मङ्गलाला जास्तीची रक्कम आकस्मिक निधीमधून खर्च करण्याचा अधिकार गहील.

नवनिर्मित  
६,२०८)  
पान-क्री.३ व.  
पान ने रुक्कर

सुचित  
६,८) ब-पान-क्री.  
४ वर

नवनिर्मित  
६,४(८) पान  
ने-रुक्कर

## ★ सभासद कल्याणनिधीची दूरस्त केलेली प्रत ★

मुळ नियम ४)क) : संस्थेच्या सभासदांना मिळणाऱ्या मासिक पगारातून रु.२०/- एवढी रक्कम या निधीसाठी घेतली जाईल व त्यापेक्षा अधिक रक्कम घ्यावयाची असल्यास सर्वसाधारण सभेची मंजूरी घेण्यात येईल.

सुधारीत नियम ४)क) : संस्थेच्या सभासदांना मिळणाऱ्या मासिक पगारातून रु. ५०/- एवढी रक्कम या निधीसाठी घेतली जाईल व यापेक्षा अधिक रक्कम घ्यावयाची असल्यास सर्वसाधारण सभेची मंजूरी घेण्यात येईल.

नवनिर्मित : ६,१ (अ)

शैक्षणिक गरजेकरिता आर्थिक सहाय्य

६) १) (अ) सभासदांच्या पाल्यांच्या शैक्षणिक<sup>१</sup> गरजेकरिता त्याना रु.२५०००/- एवढया रक्कमेचे आर्थिक सहाय्य (वर्षाला ८% शुल्क आकारून परत फेड करावयाचे आहे असे) खालील अटीची पूर्तता केल्यास प्राप्त होऊ शकेल.

१. सदर शैक्षणिक गरजेकरिता आर्थिक सहाय्य एका वर्षात फक्त प्रथम किंवा द्वितीय यापैकी कोणाही एका पाल्यास एकदाच देण्यात येईल.

२. सदर शैक्षणिक गरजेकरिता आर्थिक सहाय्य हे पाल्यांच्या इ. १०वी पुढील शिक्षणाकरिता देण्यात येईल.

३. पाल्यांची विद्यालयीन/महाविद्यालयीन फी भरली असल्यास त्याची पावती या शैक्षणिक गरजेकरिता आर्थिक सहाय्य अर्जास लावणे आवश्यक आहे किंवा विद्यालय / महाविद्यालयाकडून फी रचना (Fee Structure), माहितीपुस्तिका (Brochure) (सही व शिक्यासह) ते या शैक्षणिक गरजेकरिता आर्थिक सहाय्य अर्जास लावणे आवश्यक आहे व हे आर्थिक सहाय्य मिळाल्यानंतर सदर रक्कमेची पावती संस्थेत देणे अनिवार्य आहे.

४. सदर आर्थिक सहाय्य हे ज्या वर्षी पाल्य उत्तीर्ण होईल त्या वर्षातच विद्यालयीन/महाविद्यालयीन प्रवेशाकरीता देण्यात येईल.
५. शैक्षणिक गरजेकरिता देण्यात येणारे आर्थिक सहाय्य हे १२ महिन्यात (वर्षाला ८% शुल्क आकारता) समान हफ्त्यांमध्ये पगारातून कपात करण्यात येईल.
६. शैक्षणिक गरजेकरिता देण्यात येणारे आर्थिक सहाय्य हे जास्त रु. २५०००/- व कमीत कमी जेवढी विद्यालयीन/महाविद्यालयीन फी /फी रनना असेल तेवढीच देण्यात येईल. देणगी (Donation) देण्याकरीता आर्थिक सहाय्य देण्यात येणार नाही.
७. सभासद हा संस्थेतर्फे दिल्या जाणाऱ्या अन्य कोणत्याही कर्जाचा धकवाकीदार (Defaulter) नसावा.
८. शैक्षणिक गरजेकरिता देण्यात येणारे आर्थिक सहाय्य मिळाल्यापासून १ महिन्याच्या आत सभासदाने विद्यालयीन/महाविद्यालयीन फी ची पावती संस्थेस न दिल्यास ही आर्थिक सहाय्याची संपूर्ण रक्कम सभासदास कोणतीही पूर्वसुचना न देता पगारातून (संपूर्ण ८% शुल्कासहित) कापून घेण्यात येईल.
९. शैक्षणिक गरजेकरिता देण्यात येणाऱ्या आर्थिक सहाय्याकरिता केलेल्या अर्जात सभासदाने सर्व अटी व शर्ती त्याच्यावर बंधनकारक आहे असे वचन लिहून दिले पाहिजे.
१०. सभासद कल्याण निधीतील रक्कमेच्या उपलब्धतेनुसार सदर आर्थिक सहाय्य देण्यात येईल. या आर्थिक सहाय्याकरीता सभासदांकडून जे शुल्क आकारले जाईल ते त्या त्या वर्षाकरीता कमी/जास्त करण्याचा अधिकार संस्थेच्या संचालक मंडळाकडे राहील.

**मुळ/सुधारित नियम :** ६)३)(ब) सभासद किंवा सभासदाच्या कुटुंबातील वैद्यकीय मदत मिळण्यास पात्र अशा व्यक्तीचे रुग्णालयाचा त्याबाबतचा दाखला (डिस्चार्ज कार्ड) रुग्णालयाचे बिल व रिसिट, डॉक्टरांच्या औपधपत्रांसह औपधांची बिले रुग्णास डिस्चार्ज दिल्यापासून १ महिन्याच्या आत सभासदाने लेखी अर्जासह संस्थेस सादर केले पाहिजेत/सभासद स्वतः आजारी असल्यास व डिस्चार्ज मिळाल्यापासून कार्यालयात हजर राहू न शकल्यास, ज्या दिवशी तो कार्यालयात हजर राहील त्यादिवसापासून आठ दिवसांचे आत सभासदाने लेखी अर्जासह वर नमुद केल्याप्रमाणे वैद्यकीय कागदपत्रे, तंदुरुस्त प्रमाणपत्र (**Fitness Certificate**) संस्थेत सादर केले पाहिजेत. उशीरा आलेल्या अर्जाचा कोणत्याही परिस्थितीत विचार केला जाणार नाही. अशी कागदपत्रे सादर केल्यानंतर त्याची तपासणी करून केलेल्या मागणीच्या खरेपणाबद्दल सभासद कल्याण निधी समितीला खाढी झाल्यानंतरच वैद्यकीय मदतीची रक्कम दिली जाईल. सभासद कल्याण निधी समितीला आवश्यक अशी अधिक कागदपत्रे मागण्याचा अधिकार राहिल. समाधानकारक कागदपत्रे नसल्यास मदत दिली जाणार नाही. सभासद रुग्णालयात असता त्याचे/तिचे अकाली निधन झाल्यास त्याची/तिची नामनिर्देशित व्यक्ती याबाबतच्या अटीस अधिन राहून वैद्यकीय मदत मिळण्यास पात्र असेल.

## नवनिर्मित : ६,३ (फ) : गंभीर आजारासाठी वैद्यकीय मदत

सभासदाने खालीलपैकी एखादया गंभीर आजारावर शस्त्रक्रीया / उपचार करून घेतले असल्यास उपरोक्त संस्थेकडून त्या सभासदास सभासद कल्याण निधी योजने अंतर्गत रु. २५०००/- ची नापरतावा वैद्यकीय मदत खालील अटींची पूर्तता केल्यास प्राप्त होऊ शकते.

१. सभासदाला त्याच्या सभासद कालावधीत या मदतीचा लाभ फक्त एकदाच घेता येईल.
२. सदर मदतीसाठी सभासद हा स्वतः, खालीलपैकी कोणत्याही एका गंभीर आजाराने पिढीत असेल तर....

गंभीर आजार :-

१. हृदय शस्त्रक्रीयांची प्रकरणे (Heart Surgery)
२. हृदय उपमार्ग शस्त्रक्रीया (Bye Pass Surgery)
३. ऑन्जिओप्लॉस्टी शस्त्रक्रीया
४. मुत्रपिंड प्रतिरोपण शस्त्रक्रीया (Kidney Tranplantation)
५. कर्करोग (Cancer)
६. सभासदाला अशा शस्त्रक्रीयेसाठी / उपचारासाठी रु. २५०००/- किंवा प्रत्यक्ष झालेला खर्च यापैकी जी कमी रक्कम असेल ती नापरतावा वैद्यकीय मदत म्हणून दिली जाईल
७. सभासदांनी अशा आजारावर शस्त्रक्रीया / उपचार करून घेतले असल्यास डॉक्टरांचे प्रमाणपत्र (दाखला) देणे आवश्यक आहे.
८. सदर मदतीसाठी सभासदांनी त्याच्यासाठी अथवा कुटुंबासाठी यापूर्वी रु. ५०००/- एवढया रक्कमेच्या वैद्यकीय मदतीचा लाभ घेतला असेल तरीसुधा अशा सभासदास सदर गंभीर आजारासाठी फक्त एकदाच स्वतः करीता पुन्हा लाभ घेता येईल.
९. सदर मदतीसाठी सभासदाकडून देण्यात आलेली कागदपत्रे बोगस अथवा फसवी असल्यास देण्यात आलेली मदत त्या सभासदाकडून पाच समान हप्त्यात वसूल करण्यात येईल.
१०. सभासदांनी सदर आजारावर शस्त्रक्रीया / उपचार केल्यापासून एक महिन्याच्या आत संस्थेत लेखी अर्जासोबत खालील कागदपत्रे सादर करावी.  
अ) डिस्चार्ज कार्ड ब) डॉक्टरांचे प्रमाणपत्र क) शस्त्रक्रीयेसाठी / उपचारासाठी झालेल्या वैद्यकीय खर्चांची विलेली.

**दि हायकोर्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटिव क्रेडिट सोसायटी लिमिटेड,**  
**मुंबई-४०० ०३२.**

**मयत सभासद मदत निधी नियमाबली**

७९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेने दि. २७ जुलै २००१ गेझी उग्रव क्र. ८ नुगार मयत सभासद मदत निधी उभारणीच्या प्रग्नावास मजूरी निस्ती होती व दि. ९ ऑगस्ट २००२ गेझी ड्रालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेनोल उग्रव क्र. ८ मध्ये मयत सभासद मदत निधीचे प्राविनिक नियम ममत ड्राले होते परनु आता त्यात पुरेशा रुक्मीची फर पडली अमल्याने मयत सभासद मदत निधीची यापुढील उभारणी, गुतवणूक, विनियोग आदि सर्वशी सर्वकषम नियम काणे आवश्यक ड्रालले घाह यापतव मयत सभासद मदत निधीबाबत मुभारीत नियमाबली खालीलप्रमाणे तयार करण्यात येत आहे-

- १) या नियमास दि हायकोर्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटिव क्रेडिट सोसायटी लिमिटेड, मुंबई, मयत सभासद मदत निधीचे नियम असं मदोबाबे.
- २) अ) ज्या दिवशी उपनिवेशक, महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था, मुंबई हे या नियमास मजूरी निन्याचे दि हायकोर्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटिव क्रेडिट सोसायटी लिमिटेड, मुंबई, या संस्थास कलंबवरील त्यापनार झार्कारी मडळ जी नारीखु नक्की करेल त्या दिवशापासून यातील नियम अभलात येतील.
- ब) दि हायकोर्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटिव क्रेडिट सोसायटी लिमिटेड, मुंबई, अमा पृथ्येक वळी उल्लेख व करना मोयीच्या दृष्टीने 'संस्था' असा यापृष्ठे उल्लेख केला जाईल.
- क) पतसंखेन ज्या सभासदाने आपल्या सभासदत्वाचे ६ महिने पूर्ण केलेले असेल असा सभासद मयत सभासद मदत निधीचा लाभार्थी असेल.
- ३) निधीचा उद्देश — सेवा कालावधीत सभासदाचा मृत्यु झाल्याम त्याच्या कुटुंबियास एकूणकमी भरीव आर्थिक सहाय्य काणे
- ४) मयत सभासद मदत निधीची उभारणी किंवा निर्भरीती —
  - अ) संस्थेच्या सभासदाना मिळाण्या मासिक पगागतुन टरमहा रु. ५/- एवढी रक्कम या निधीमाटी धेवली जाईल व यापेशा अधिक रक्कम घ्यावयाची अमल्याम सर्वसाधारण संघेची मजूरी देण्याने येईल
  - ब) आपल्या संस्थेम दरवर्दी होणाऱ्या प्रफल्याची वाटणी करताना किंवा वार्षिक जालेवह जगतामा मयत सभासद मदत निधीपेटी तरवूत केली जाईल
  - क) उपकलम अ नुगार उरविलेली मासिक वर्षणी नियमितपणे देणे पृथ्येक सभासदावर वार्षकामारु गहीक अग्री भरलेली रक्कम कोणत्याही परिस्थितीतू पर्यंत केली जाणार नाही.
  - ड) मयत सभासद मदत निधीची मासिक वर्षणी जर सभासदाने सलग किंवा अधून-मधून ६ महिने व घरलेली अधवा त्याच्या पगागतुन कापून न आलेली आढळल्यास असा सभासद मदत निधीकृत मिळाण्या रक्कमेच पात्र नडणार नाही मात्र अशी थकीत रक्कम त्यावरील २५% टड रकमेसहित एक रकमी भरल्यास तो सर्व फायदे मिळाण्यास पात्र गहिल
  - इ) मयत सभासद पोटनियमातील उल्लंघनात्वक थक्काकीदार नमाका
- ५) गुतवणूक — महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा व त्यातील नियमाप्रमाणे मयत सभासद मदत निधीनी गुतवणूक करण्यात येईल.
- ६) विनियोग — मयत सभासदनिधीचा विनियोग खालीलप्रमाणे करण्यात येईल.
  - १) ज्य एखादा सभासद मयत ड्राला तर त्याच्या वारसदारास संघेकडून रूपये १००००/- (रु. दहा हजार फक्त) इतकी मदत दिली जाईल परंतु
    - अ) मयत सभासदाच्या वारसाचा अर्ज दोन सभासदाच्या शिफारमीने भर्थेत दाखल ड्रालेला असावा.
    - ब) मयत सभासदाच्या वारसाने त्या सभासदाच्या भूत्याचे प्रमाणपत्र मंस्थेत लिलेले अमगत
  - २) एका पेशा अधिक वारसाचे अर्ज दाखल ड्राले अमल्यास तत्संबंधीचा विर्णव आणार्मी सवालक मडताऱ्या संघें वर्थनकारक गहील.
  - ३) उपलब्ध परिस्थितीच्या अद्यारे उचित काळावड करण्याचा अधिकार सवालक मडताऱ्या असेल
  - ४) या निधीमाटी जर काही रक्कम कमी पडत असेल तर सचालक मडताऱ्या जास्तीकी रक्कम आकमिक निधी मधून खर्च करण्याचा अधिकार सहील